

आनंद सागर
मंगल कार्यालय

एका मंगलमय कार्यासाठी लागणारी सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली. आता आनंद सागर मंगल कार्यालय येथे रात्रीच्या कार्यक्रमासाठी भव्य लॉन्स उपलब्ध.

* लग्न सोहळा * साखरपुडा * रिसेप्शन * वाढदिवस
* गेट दुगेदर * कॉन्फरन्स * सांस्कृतिक कार्यक्रम

आसना बायपास चौरस्ता, गोरक्षण, जवळ, देशमुख गॅस पंपासमोर कामठा (बु.) नांदेड
व्यवस्था: स्वागत मंडप डेकोरेटर्स, मो. 9325610507, 7972904719



RNI No.6331/62
REGD.NO. G2/RNP/IND-27/2024-2026

गोदातेर

समाचार

संपादक : केशव घोगसे पाटील
www.godateer.com

जोशी बंधू यांचे ...!!
शंकर भट्ट मंगल कार्यालय

मंगल कार्यासाठी लागणारी सर्व प्रकारची सेवा एकाच छताखाली आपल्या सेवेत...!!

(लग्न, साखरपुडा, मुंज, रिसेप्शन, वाढदिवस, वारसे, डोहाळ जेवण, स्वागत समारोह व इतर...)

पता : भगवान परशुराम चौक किनवट रोड भोकर मो. क्र. 9765983335/9960659975/9881881934/9527889927

* वर्ष ६४ वे * अंक २०८ * नांदेड * सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ * पृष्ठे ६ * किंमत २ रुपये ☎ : 255777, Fax :252211

पुढील दोन दिवस नांदेडसह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

मुंबई (प्रतिनिधी) - आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. धाराशिव लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांसह विदर्भातील ६ जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. दक्षिण महाराष्ट्रातही हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्र व कोकणाकडे वाढणार असून पुढील चार दिवस बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे.



प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होईल. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. हलक्या व मध्यम पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचे येलो अलर्ट दिले आहेत. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून त्यानंतर पाऊस ओसरणार आहे.

राज्यभरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अन पावसाचा खेळ सुरू आहे. बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील ४ दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरांची शक्यता असून तळ कोकण व दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर हळूहळू वाढणार आहे.

सरकारने अमरनाथ यात्रा थांबविली

श्रीनगर (प्रतिनिधी) - वार्षिक अमरनाथ यात्रा रविवारपासून थांबवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. मुळात ही यात्रा रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ९ ऑगस्ट रोजी संपणार होती, मात्र अमरनाथ यात्रा नियोजित वेळेपूर्वीच जवळपास एक आठवडा आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सततचे खराब हवामान आणि यात्रा मार्गाची बिघडलेली स्थितीचा या यात्रेवर फटका बसला आहे.

या प्रदेशात मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी ही यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती. शनिवारी अधिकाऱ्यांनी घोषणा केली की बालटाल किंवा पहलगाम या दोन्ही पारंपारिक मार्गावरून यात्रा पुन्हा सुरू होणार नाही, कारण ट्रॅकची असुरक्षित स्थिती पाहता त्याची तात्काळ डागडुजी करणे आवश्यक आहे.

राज्यस्तरीय संपूर्णतः अभियानात मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सन्मान



नांदेड (प्रतिनिधी) - नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णतः अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णतः अभियान

सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव

राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खाते, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आकांक्षित किनवट तालुक्याचे समन्वयक पांडुरंग मामीडवार यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडमध्ये

नांदेड (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी मुंबई येथून विमानाने सायंकाळी ४.१५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण करतील. हिंगोली येथून रात्री ८ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड (प्रतिनिधी) - मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्ये होते, त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज जरांगे लिफ्टमध्ये असताना ती लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. या अपघातातून मनोज जरांगे सुखरूप वाचले.

मनोज जरांगे बीडमध्ये एका रुग्णालयात गेले होते. ते लिफ्ट मधून जात असताना पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर कोसळली. यावेळी लिफ्टमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबत त्यांचे निवडक सहकारी होते. लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील

यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आव्हान मिळाल्यामुळे सध्या हा विषय न्यायालयात आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असली तरी मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सातत्याने उपोषण करतात. त्यामुळे त्यांची तब्येत सारखी बिघडत असते. या परिस्थितीत मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात झाला. यामुळे जरांगेविषयी त्यांच्या समर्थकांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २० वा हप्ता वितरित

नांदेड (प्रतिनिधी) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता वाराणसी येथे आयोजित भव्य कार्यक्रमात वितरित करण्यात आला. या अंतर्गत देशभरातील सुमारे ९.७ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट २०, ५०० कोटींचा निधी जमा करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील २.२९ लाख शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला. संपूर्ण राज्यात हा आकडा ४,६०० कोटी रुपयावर पोहोचला. कार्यक्रमात बनौली येथे २,२०० कोटींच्या ५२ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व शिलान्यास करण्यात आला.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपण बिलोली तालुक्यातील कृषी विज्ञान

केंद्र, सगरोळी येथे करण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. शेतकऱ्यांना यावेळी केंद्र शासनाच्या कृषीविषयक योजनांची माहिती मिळाली आणि त्यांचे समाधान व्यक्त झाले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आंबा आणि लिंबवर्गीय फळपिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. यात आधुनिक लागवड प्रणाली, उत्पादन वाढीचे उपाय, सेंद्रिय शेती पद्धती आणि विपणन साखळी यावर भर देण्यात आला. डॉ. संतोष चव्हाण विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांनी अत्यंत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी विवेक गुडूप यांच्या हस्ते झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी

संवाद साधून नवीन कृषी धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी मंचावर डॉ. माधुरी रेवणवार, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, डॉ. कपिल इंगळे, व्यंकट शिंदे, नांदेड प्रगतीचे शिवशेटे उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशिक्षणातून लाभ मिळाल्याचे सांगत आपले अनुभवही शेअर केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी कृषि विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ज्ञानवृद्धीची संधी मिळाली.

पीएम-किसान योजनेच्या लाभार्थींवरच आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. एकंदरीत हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी दुहेरी लाभाचा ठरला.

KC FASHION MALL

SALE
BUY 1 GET 1 FREE

KILLERXK, LOVE, Allen Solly, VAN HEUSEN, SBI, DUKE, CLASSIC, PINK, JACK & JONES, I.P.

SBI बँके जवळ, कपपती शिवजीनगर नांदेड | 9518748556

इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा

लंडन (वृत्तसंस्था) - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून सामन्याचा खेळ पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. इंग्लंडचा स्कोर ३३९ इतका झाला आहे. तर त्यांचे ६ विकेट पडले आहेत. जेमी आर्वटन आणि जेमी स्मिथ नाबाद आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३५ धावा दूर आहे. तर भारताला चार विकेट हव्या आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.

सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३७४ धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात २२४ आणि इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात २४७ धावा केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश

स्व.शांतीदूत गोविंदराव पाटील चिखलीकर

वाढदिवसाचे शुभचिंतन!

युवा नेते, आमचे मार्गदर्शक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस,

प्रवीण पाटील चिखलीकर

यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास संस्था, आंचोली ता.नागयाव जि.नांदेड संचालित,

कै.विश्वनाथराव कौसल्ये माध्यमिक विद्यालय

पांगरा ता.कंधार जि.नांदेड

◀ गोविंद ताटे (सहशिक्षक), नामदेव चव्हाण (सहशिक्षक),
◀ शारदा स्वामी (सहशिक्षिका), देविदास जाधव (सहशिक्षक),
◀ कल्पना लुंगारे (सहशिक्षिका), गर्जेन्द्र सूर्यवंशी (सहशिक्षक),
◀ शिवलीला स्वामी (सहशिक्षिका), ईसाख शेख (लिपीक),
◀ खोंजामियाँ शेख (सेवक), संतोष चव्हाण (सेवक),

सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५

जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करूनी सोडावे, सकळ जन
संरक्षापक्क संपादकः
कै. दैविदारसाव रसाळ
गोदातीर समाचार
संपादक
केशव धोणसे पाटील

राष्ट्रीय कौशल्य धोरणाला नवसंजीवनी

भारताची लोकसंख्या ही देशाच्या विकासासाठी एक मोठी संधी ठरू शकते, पण केवळ संधी असून चालत नाही, ती योग्य दिशेने वापरली गेली पाहिजे. अनेक वर्षांपासून आपण जनसांख्यिकीय लाभांश या संकल्पनेबद्दल बोलतो आहोत. म्हणजे भारतातील तरुण व कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येला शिक्षण, कौशल्ये आणि अर्थपूर्ण रोजगार देऊन आर्थिक वाढीत सहभागी करून घेणे. पण ही प्रक्रिया काही सोपी नाही. शासकीय आकडेवारीनुसार सध्या भारतात ११ कोटी विद्यार्थी, २२ कोटी नोकरी, शिक्षण किंवा प्रशिक्षणा-मध्ये नसलेले युवक, तसेच २ कोटी बेरोजगार कामाच्या शोधात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करणे केवळ सरकारी किंवा खासगी क्षेत्रासाठी शक्य नाही. यासाठी व्यापक रोजगारासोबतच व्यापक उद्योजकतेचीही गरज आहे. हीच भूमिका केंद्र सरकारच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौशल्य धोरण २०२५ या मसुद्यातून अधोरेखित झाली आहे. या मसुद्यात स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतासाठी उद्योजकता ही केवळ पर्याय नाही, तर अपरिहार्य मार्ग आहे. भारताच्या लोकसंख्येची संधी प्रेरणादायी असली तरी ती आपोआप साध्य होणारी नाही ; ती धोरणात्मक आणि वेळेत घेतलेल्या निर्णयांतूनच घडू शकते. या धोरणाच्या मसुद्यात उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले वातावरण मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. तरुणां-मध्ये धोका पत्करण्याची मानसिकता तयार करणे, नियामक प्रक्रियेत सुलभता आणणे आणि भांडवली स्रोतांपर्यंत पोहोच सुलभ करणे, हे त्यातले प्रमुख घटक आहेत. मूलभूत शालेय आणि माध्यमिक शिक्षणातच उद्योजकतेसंबंधी कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, जागरूकता मोहिमा राबवून युवकांमध्ये इच्छा निर्माण करणे, मार्गदर्शक आणि साधनांशी जोडणे या गोष्टींचा समावेश या धोरणात केला आहे. व्यावसायिक नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, कायदेशीर प्रक्रियेतील सुसूत्रता ही मूलभूत कौशल्ये उद्योजकांना दिली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे व्यवसायात अपयश आलेल्या तरुण उद्योजकांना पुन्हा सक्षम आणि शाश्वत व्यवसाय सुरू करता यावा यासाठी सहाय्य योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या साऱ्या उपाययोजना स्वागतार्ह आहेत, पण या पातळीवरच थांबून चालणार नाही. देशात एक व्यापक राष्ट्रीय उद्योजकता अभियान सुरू करणे ही आता काळाची गरज आहे. हे अभियान केवळ केंद्र सरकारपुरते मर्यादित न राहता स्थानिक प्रशासन, खासगी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्टार्टअप इकोसिस्टिम या सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असलेले असावे. या अभियानाला प्रत्येक जिल्ह्यात एक प्रभावी समन्वयक यंत्रणा असली पाहिजे. राष्ट्रीय कौशल्य धोरणाचा मसुदा व्यापक असला तरी ग्रामीण, आदिवासी, मागास भागांतील तरुणांपर्यंत उद्योजकतेचे बळ पोहोचवण्या-साठी आणखी प्रयत्न आवश्यक आहेत. गावापातळीवर अर्थसहाय्य मिळवणे, जन धन खात्यांद्वारे आर्थिक समावेशन, मुद्रा कर्ज योजनांचा लाभ मिळवून देणे, डिजिटल व्यवहारांसाठी यूपीआय आणि अन्य सुविधा देणे, तसेच इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी त्यांना जोडणे हे सर्व एकत्रित प्रयत्नांतूनच शक्य आहे. या साऱ्या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे सामान्य युवक, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ग्रामीण किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास अशा घटकांतील युवक. उद्योजकता ही केवळ शहरात शिकलेल्या, इंग्रजी बोलणाऱ्या तरुणांची मक्तेदारी राहू नये. भारताच्या खऱ्या आर्थिक स्वावलंबनासाठी खेड्यापाड्यांतील तरुण, महिला, वंचित घटक हे उद्योजक बनले पाहिजेत. या धोरणामागील मोठी कल्पना म्हणजे उद्योजकतेला जीवनशैली म्हणून स्वीकारणे. आजही भारतात उद्योजकता ही जोखीमयुक्त, असुरक्षित मानली जाते. पण जर आपण याला व्यवस्थित प्रशिक्षण, मार्गदर्शन, भांडवल आणि मार्केटपर्यंत पोहोच देऊ शकलो, तर हे चित्र पूर्णपणे बदलू शकते. सध्या आपल्या राज्यामध्ये असलेले जिल्हा उद्योग केंद्र आणि उद्योजकता विकास केंद्र हे केवळ बुजगावणे झाले आहेत. तेथील कर्मचाऱ्यांना फुकट पगारी देऊन कागदावरच कार्य केल्याचे दाखविले जाते. वास्तवामध्ये हे केंद्र काहीच काम करत नाहीत हा जनतेचा अनुभव आहे. म्हणूनच भारताची पुढची आर्थिक क्रांती ही स्टार्टअप्सम धून किंवा मोठ्या उद्योगांमधूनच येईलच असे नाही, तर लाखो छोट्या स्वयंपूर्ण उद्योजकांच्या माध्यमातूनदेखील येऊ शकते जे आपल्या गावात, तालुक्यात छोट्या व्यवसायातून रोजगार निर्माण करतील, स्थानिक अर्थव्यवस्था सशक्त करतील आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला मूर्तरूप देतील. देशाचा भविष्यकाळ ठरवणारी ही लोकसंख्या केवळ नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत बसू नये. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहून इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनवण्याची हीच योग्य वेळ आहे. धोरणे केवळ कागदावर न राहता, ती व्यवहारात उतरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना आता संयुक्तपणे आणि ठोसपणे पुढे यावे लागेल.

शेती ही भारताची आत्मा आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. पन्नास टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. पण दुर्दैवाने, हीच आत्मा आता मरणासन्न अवस्थेत दिसते आहे. हे चित्र अधिक काळ टिकून राहिलं, तर आपली अन्नसुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतोल मोठ्या संकटात सापडू शकतो.

या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेचा एक अहव-ाल आशेचा किरण दाखवतो. ’कृषी-अन्न प्रणालीमध्ये युवकांची स्थिती’ या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर युवक शेती आणि अन्न उत्प-ादन क्षेत्रात सक्रिय झाले, तर जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचे स्वरूपच बदलू शकते. शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसून, जागतिक पातळीवर विकासाचा प्रमुख स्तंभ ठरू शकतो. पण दुर्दैवाने, भारतात परिस्थिती उलटी आहे. युवक शेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. कारण स्पष्ट आ-हेत वाढती गुंतवणूक, मिळणारा कमी नफा, हवामानावर अवलंबित्व, अनिश्चित उत्पन्न आणि त्यात भर म्हणून सामाजिक प्रतिष्ठेची कमतरता.

तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेल्या पिढीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मातीशी खेळत राहण आणि अनिश्चित पिकावर अवलंबून राहणं मनास पटत नाही. शिक्षण घेणाऱ्या तरुणांची स्वप्नं आता मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची असतात. कॉर्पोरेट, बँका,



सरकारी क्षेत्र हे करिअरचे केंद्र बनले आहेत. याला दुय्यम कारण म्हणजे गावांतील सुविधा चांगले शाळा, आरोग्य केंद्र, इंटरनेट, वीज, पाणी यांचा अभाव. खरं तर ही परिस्थिती आपणच तयार केली आहे. आपण शेतीला सन्मानित व्यवसाय मानला नाही, शेतकऱ्याच्या कष्टाला बाजारात योग्य किंमत दिली नाही, त्याला विम्याचा सुरक्षित कवच दिलं नाही आणि शेवटी शेतातच उद्योजकता उभी करायची संधीही दिली नाही. मग युवकांनी शेती सोडली तर त्यांना दोष द्यायचा का ?

शेतीमध्ये नवसंजीवनी कशी आणता येईल ? या प्रश्नाचं उत्तर शेतीच आपले भविष्य आहे, पण तिला

युवक, शेती आणि आपले भविष्य

करणे, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या संधी ग्रामीण युवकांसमोर खुल्या आ-हेत. पण या संधी गावात निर्माण कराय्या लागतील, शहरात नाही. कारण शहरात संधी असतील तर गाव रिकामं होण-ारच.

आजचं तरुण मन स्मार्ट आहे. त्याला फक्त काम नको, तर कामात स्मार्टनेस हवा. या दृष्टिकोनातून शेतीत ड्रोन, सोलर पंप, सेन्सर, स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान, त्रखड प्रणाली, अचूक हवामान अंदाज यांचा वापर करून युवकांना आकर्षित करता येऊ शकतं. काही तरुणांनी यामध्ये नवे प्रयोगही सुरू केले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि कर्नाटकमधील काही यशस्वी मॉडेल्सनी हे दाखवून दिलं आहे की शेतीत टेक्नॉलॉजी आली, की फायदा आणि आदर दोन्ही मिळतो. तसंच, कौशल्य विकास हाही एक महत्वाचा घटक आहे. जर प्रत्येक जिल्ह्यात कृषि आधारित प्रशिक्षण संस्था आणि ग्रामीण नवउद्यमांसाठी हब तयार करण्यात आले, तर स्थानिक पातळीवर अनेक व्यवसायांची निर्मिती होऊ शकते ज्यात युवकांचा थेट सहभाग असेल.

सरकारने कृषी शिक्षणाला खूप प्रोत्साहन दिलं आहे. हजारो विद्यार्थी कृषी पदवी घेतात, पण नोकरी मिळवण्यासाठी शहरात जातात. कारण शेतीचा व्यवसाय यांना भविष्यदृष्टीनं आशादायक वाटत नाही. म्हणूनच आता धोरणात स्पष्ट बदल

किशोर कुमार : चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न

हिंदी चित्रपट सृष्टीतील अवलिया व्यक्तिमत्त्व असलेले किशोर कुमार यांचा आज जन्मदिन. किशोर कुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीला लाभलेले अनमोल रत्न आहे. चित्रपट निर्मितीतील असे कोणतेच क्षेत्र नाही की ज्यात त्यांचा सहभाग नाही. पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक असे चित्रपट निर्मितीतील सर्वच प्रकारात त्यांनी मुक्त विहार केला. किशोर कुमार यांचे मूळ नाव आभास कुमार गांगुली असे होते. ४ ऑगस्ट १९२९ रोजी जम्मूप्रदेशातील खांडवा येथे किशोर कुमार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे वकील होते तर आई गौरादेवी या गृहिणी होत्या. त्यांचे थोरले बंधू अशोक कुमार आणि अनुप कुमार हे दोघेही हिंदी चित्रपट सृष्टीत नायक म्हणून कार्यरत होते. किशोर कुमार हे देखील आपल्या भावांप्रमाणे चित्रपट सृष्टीत नशीब आजमावण्यासाठी घडपडत होते. १९५० साली कुंजलाल गांगुली यांनी किशोर कुमार यांना मुक्कदार या चित्रपटात काम दिले. १९५२ ते १९६० या दरम्यान किशोर कुमार यांनी बऱ्याच चित्रपटात काम केले.

नोकरी, अधिकार, धोबी डॉक्टर, ईलजाम, मिस माला, झलक हे चित्रपट त्यांनी १९५४ या एकाच वर्षात पूर्ण केले. १९५६ साली तर त्यांनी ९



चित्रपटात भूमिका केल्या. हा त्याकाळी एक विक्रम होता. त्यानंतर ते अभिनयासाठी गायनही करू लागले. अभिनय आणि गायन असा त्यांचा समांतर प्रवास सुरू झाला. किशोर कुमार यांनी आपल्या मिश्रिकल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमि कांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन आणि संगीताचा तालावर थिरकने असा नवा ट्रेंड त्यांनी सुरू केला. किशोर कुमार यांच्या या नवीन स्टायलने तरुणांना भुरळ घातली. त्याकाळातील

मुलांच्या भावविश्वात त्याचे भविष्य शोधावे

भावी पिढीच्या जडणघडणीसाठी शिक्षकांच्या अगोदर महत्त्वपूर्ण जबाबदारी पालकांना पार पाडावी लागते. अज्ञानी पालक मुलांना योग्य संस्कार देऊ शकत नाहीत हा दोष त्यांचा नसून त्यांच्या अज्ञानाचा असतो. त्यांना मुलांच्या जडण-घडणीसाठी योग्य दिशा सुलभित नाही. शिक्षणाच्या अभावामुळे अनेक समस्यांचे आकलन होत नाही, अज्ञानाबरोबरच दारिद्र्य ही भीषण समस्या असेल तर आणखी जटील प्रश्न निर्माण होतात. काही शैश्यांसाठी मुले अशक्त प्रयत्नाने यश खेचून आणतात. अशा मुलांचे प्रमाण फार अल्प असते. बहुतांशी अडाणी कुटुंबातील मुलांना जीवनाचा योग्य मार्ग सापडत नाही. पालक अज्ञान व गरिमीमुळे सर्वस्वी हतबल असतात असे चित्र मोठ्या प्रमाणात दिसते, पण प्रगती करणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असूनही पालक मुलांना घडवू शकत नाहीत याची कारणे शोधली पाहिजेत. यासाठी शिक्षक-पालक संवाद झाला पाहिजे. मुलांची होणारी वाढ आणि विकास, बाल-मनावर होणारे संस्कार, आईवडिलांचे वर्तन ह्या बाबी अभ्यासणे किंवा आपल्या उणिवा शोधण्याची प्रवृत्ती सुज्ञ पालकांमध्ये विकसित झाली पाहिजे. बालमनाचे भावविश्व समजून घेण्याचे काम स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या पालकांना करावे लागणार आहे. तो निरीक्षण, अभ्यास व प्रत्यक्ष कृतीचा भाग आहे. वडिलांपेक्षा आईला मुलांचे मानसशास्त्र उत्तम प्रकारे कळते. ती क्षमता आईला निसर्गानेच प्रदान केली आहे. वडिलांना मुला-मध्ये त्वरित बदल अपेक्षित असतात. तशी अपेक्षा आई कॅव्हाच करत नाही. ती बालकांसाठी मायेचा सागर होऊन त्याला विहार करण्याची संधी देते. त्याच्या भावभावना लक्षात घेऊन त्याच्या मनाचा विचार करते. पराकोटीचा संयम, शांतता, सहन-शीलता मातेच्या हृदयात असते. त्यामुळे बालकाचे यथायोग्य संगोपन आणि त्याच्यात योग्य क्षमता निर्माण करण्याचे काम आई करते. मुलासाठी अहोरात्र झिजण्याची, त्याग करण्याची तिची तयारी असते.

लहान मुलांना समज येण्याअगोदर त्याच्या कानांवर कोणते ध्वनी पडतात व तो कोणते दृश्य पाहतो, त्याचा परिणाम त्याच्या मेंदूवर होत

असतो. त्यामुळे तो काय ऐकतो व पाहत-े? याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे सुज-ाण पालक त्याच्या कानावर चांगले शब्द पडावेत आणि त्याला चांगले दृश्य पहावयास मिळावेत यासाठी खूप जागरूक असतात. संस्कारी पालक तर गर्भसंस्कार व्हावेत यासाठी खूप प्रयत्नशील असतात. गर्भसंस्कार आई-वडिलांच्या व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या संस्कारी वर्तनानेच अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकतात. त्याचे अलीकडे फोफावलेले व्यावसायिक स्वरूप शक्य तोवर टाळलेले अधिक चांगले असे माझे व्यक्तिगत मत आहे.

अगदी सुरवातीला बाळाला जे सांगावचे असेल ते रद्दूनच सांगते. तेंव्हा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही मागनेि आपल्याला काय हवे?ते सांगण्यासाठी कोणतेही माध्यम त्याच्याकडे नसते. त्यानंतर बोबड्या बोलांने ते भावना व्यक्त करायला लागते. त्यावेळेस त्याला सम जेल आणि आवडेल असा संवाद साधण्यासाठी आपण किती वेळ देतो यावर त्याच्या मेंदूचा विकास बराच अवलंबून असतो, शिवाय लक्षवेधी वस्तू दाखवून, त्याला खेळायला खे-ळणी देऊन त्यावर त्याचे मन एकाग्र केल्यास त्याची निरीक्षण शक्ती वाढते. त्याच्या हालचाली दडपल्यास त्याचा विकास मंदावतो. त्याच्यावर ओरडणे, रागावणे, शारीरिक शिक्षा करणे याचा बालकाच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो.

मुलं मोठे झाल्यावर जॅव्हा पालकांचे ऐकत नाहीत त्यांच्या शब्दाला किंमत देत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर ते रागाने उठून निघून जातात किंवा उलट उत्तरे देतात. याचे कारण ते बाल्यावस्थेत असताना त्यांचा भावविश्वाचा पालकांनी विचार केलेला नसतो, किंवा संस्कारासाठी योग्य वातावरणाचा अभाव असतो.

मुलं मोठी झाल्यावर पालक संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी यावे, बसावे, बोलावे, त्याच्या अडचणी सांगाव्या, माझ्याही विचाराव्यात. त्याने दिवसभरात काय केले? ते मला सांगावे. तो कुठे चुकत असेल किंवा त्याच्या वाईट संगतीमुळे तो बिघडतोय, त्या सर्व दुष्ट चक्रापासून त्याला वाचविणे म ला शक्य होईल, पण तो माझ्याशी मोकळ्या मनाने बोलला पाहिजे, मुलाशी माझा संवाद झाला पाहिजे ही आर्त हाक प्रत्येक पालकाला येत असते, पण किती पालक आपल्या म ुलासोबत मुक्त संवाद करू शकतात? त्यांचे

शेकडा प्रमाण किती? हे यक्ष प्रश्न आ वासून उभे राहतात. मुलं पालकांसोबत मुक्त संवाद करावयास तयार नसतात. तो माझ्यासम ेर आला की काहीच बोलत नाही आणि बोलला तर उलट उत्तरे देतो. संघर्षात्मक पवित्रा घेतो, त्यामुळे मुलांशी बोलणे आम्ही सोडून दिले आहे. हा उपाय होऊ शकतो का? असा प्रश्न किती पालक आपल्या मनाला विचार-तात? कुठे तरी काही चुकले आहे? पण जे चुकलेले आहे त्याची उत्तरे मुलं मोठी झाल्यावर सापडत नाहीत, मुलांच्या बालपणी त्याच्या भावविश्वातच ती शोधावयाची असतात.

त्याच्या बालपणात त्याच्या भावविश्वावर जो नकारात्मक परिणाम झालेला असतो ती हानी भरून काढता येत नाही, कारण त्याला खूप बोलावेसे वाटत होते, तेंव्हा त्याचा आवाज दुबला गेला. पौगंड अवस्थेत मुलं आपल्या समस्या आईजवळ सांगतात, पण मुलांच्या प्रत्येक समस्यांचे उत्तर आईजवळ असेलच असे नाही. बहुतांशी म ाता मुलांचे प्रश्न काय आहेत हे शोधून उपाय शोधण्याऐवजी त्याचे फाजील लाड करतात. घरात वाद नको म्हणून मुलांचे दोष लपवून देवातम मण ह्या गोष्टी लपवून का ठेवल्या? त्याच्या दोषावर पांघरून का घातले? हा नवा वादाचा मुद्दा निर्माण होतो. आपल्या वर्तनामुळे आई-वडिलात वाद होतात, याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.

तो मित्राजवळ आपले मन मोकळे करायला लागतो. मित्र त्याच्याच वयोगटाचे असल्यामुळे त्यांच्या विचारात प्रगल्भता नसते आणि पालंकासोबत सुसंवाद होऊ शकत नाही. पाल्य आणि पालक उभय पक्षाच्या मनात कायमचा भयगंड निर्माण झालेला असतो. याचा परिणाम म ुलांच्या भवितव्यावर वाईट होतोच, पण एकूण सर्व कुटुंब आणि समाजव्यवस्थेवरही नकारात्म क परिणाम होतो. आपल्या मुलांशी संवाद सुज्ञ पालकांनी कॅव्हाही बंद पडू देऊ नये. त्याच्या मनातील अज्ञान, अंधकार, भय, राग, द्वेष, असूया याशिवाय असणाऱ्या प्रश्नांना आउटलेट मिळावा व मुक्त संवादातून त्याचे जीवन आनंददायी व्हावे. कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ निर्माण करणारी प्रगल्भ कुटुंबव्यवस्था तयार व्हावी, अशी अपेक्षा करूया.

–**प्रा. वसंत गिरी**
मेहकर, जि. बुलडाणा
मो. ९०१२२२९२३२

पान २
हवा शेतकऱ्याला हमीभाव मिळावा, अन्न प्रक्रिया उद्योगांना मदत मिळावी, स्थानिक पातळीवर मार्केटिंग साखळी तयार करावी, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेती म्हणजे बेरोजगारांचा पर्याय ही मानसिकता पूर्णपणे मोडून काढावी. युवकांना शेतीकडे वळवण्याची प्रक्रिया केवळ सरकारी योजना पुरे-शी ठरणार नाही. गावागड्यात बदल घडवण्यासाठी सामाजिक दृष्टीकोन बदल-ावा लागेल. आपल्या घरातील मुलांने शेतात काम करावं, हे अनेक पालकांनाही मान्य नसतं. ही मानसिकता बदलण्यासाठी, यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणं, त्यांची कहाणी, उत्पन्नाच्या नव्या वाटा, त्यांचे जीवनशैलीतील बदल हे समाजासमोर मांडले गेले पाहिजे. शेवटी, जर खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत’ घडवायचा असेल, तर ‘विकसित खेडे’ घडवावं लागेल. आणू त्याचा पाया आहे शेती. शेती ही नुसती भातलाही वाटच नाही, ती आपल्या संस्कृतीची, पर्यावरणाची आणि अन्नसुरक्षेची खरी मुळ आहे. युवकांच्या नव्या ऊर्जेचा संयोग आणि शेतीचा अनुभव मिळून भारताला एक नवा कृषी युग दाखवाता येऊ शकतो. गरज आहे ती धोरणात्मक बदल, तंत्रज्ञानाचा सम वेश, सामाजिक सन्मान आणि शेतीसाठी तयार मानसिकतेची. शेती नसेल, तर खाणं नसेल. आणि खाणं नसेल, तर कुठलाही विकास अर्थहीन ठरेल. –मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

झाली. ज्या ज्या वेळी राजेश खन्ना यांचे नाव निघते त्या त्या वेळी किशोर कुमार

यांचेही नाव घेतले जाते.

किशोर कुमार यांनी ४०० हून अधिक चित्रपटात शेकडो गाणी गायली ती सर्व लोकप्रिय झाली. नायक, गायक यासोबत ते दिग्दर्शकही होते. चलती का नाम गाडी यासारख्या विनोदी चित्रपटसोबतच दूर गगन की छाव मे यासारखा गंभीर चित्रपटही त्यांनी काढला. त्यांनी काही चित्रपटांना संगीतही दिले तर काही चित्रपटांसाठी गाणीही लिहिली. किशोर कुम र यांनी चित्रपटाच्या पटकथाही लिहील्या. असा हा हिंदी चित्रपट सृष्टीतील अवलिया अष्टपैलू १३ ऑक्टोबर १९८७ रोजी जगाला अलविदा करून कायमचा निघून गेला. किशोर कुमार यांच्या जादुई आवाजाची मोहिनी आजही कायम आहे. आजही त्यांची गाणी पूर्वीइतकीच लोकप्रिय आहेत. किशोर कुमार यांनी चित्रपट सृष्टीवर असा ठसा उमटवला आहे की त्यांच्या नावाशिवाय हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. किशोर कुमार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

–**श्याम ठाणेदार**
दौंड, जि. पुणे
मो. ९९२२५४६२९५

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट

पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

■ **प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार**

■ **छत्रपती शिवाजी महाराज महावारसा या नवीन पुरस्काराची घोषणा**

मुंबई–साठव्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक म होत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हेलीपी स्टॅडियम येथे होणार आहे.

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौर्व पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सर्व कुटुंब आणि समाजव्यवस्थेवरही नकारात्म क परिणाम होतो. आपल्या मुलांशी संवाद सुज्ञ पालकांनी कॅव्हाही बंद पडू देऊ नये. त्याच्या मनातील अज्ञान, अंधकार, भय, राग, द्वेष, असूया याशिवाय असणाऱ्या प्रश्नांना आउटलेट मिळावा व मुक्त संवादातून त्याचे जीवन आनंददायी व्हावे. कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ निर्माण करणारी प्रगल्भ कुटुंबव्यवस्था तयार व्हावी, अशी अपेक्षा करूया.

–**प्रा. वसंत गिरी**
मेहकर, जि. बुलडाणा
मो. ९०१२२२९२३२

या कार्यक्रम़ासाठीच्या

प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, साहित्य संघ, दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे विनामूल्य उपलब्ध असतील.

थोडक्यात...

सहकार पुरस्कार सादर
करण्यासाठी मुदतवाढ

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांनी त्यांचेकडील सहकार पुरस्कार बाबतचे प्रस्ताव तालुक्याचे संबंधीत उपनिबंधक / सहायक निबंधक यांचेकडे सादर करण्यासाठी दि. १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी पात्र सहकारी संस्थानी कार्यालयीन वेळेत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाकडून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात सहकार विकाससाठी भरीव योगदान देणाऱ्या सहकारी संस्थाना सहकार महर्षी पुरस्कार, सहकार भुषण तसेच सहकार निष्ठा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विद्युत सहायकपदी निवडीबद्दल
शुभांगी वाघमारेचा सत्कार

मुद्रखेड (प्रतिनिधी) – तालुक्यातील पारडी वैजापूर येथील विद्यार्थिनी शुभांगी शामराव वाघमारे हिची महवित्रण विद्युत सहायकपदी झाली आहे. तिच्या निवडीबद्दल गावकऱ्यांच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बंधनवार, पोलीस पाटील सदानंद पवार, पंडितराव पवार, नारायण कसबे, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम होसरे, शामराव वाघमारे, बालाजी पवार, केरबा होसरे, साहेबराव वाघमारे, विशाल पवार, राहुल वाघमारे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव मिसाळे यांनी केले आभार ठुगाने मानले. तिच्या यशबद्दल तिचे गावकरी, कुटुंब, मित्र परिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.



अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्याला भेट



कुंडलवाडी (प्रतिनिधी) – भोकर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन कुंडलवाडी पोलीस ठाणे व परिसराची पाहणी केली. यावेळी कुंडलवाडीचे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी अपर

पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी अर्चना पाटील यांनी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांची व्यक्तिः विचारपूस करून अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी कुंडलवाडी ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून 'स्वच्छता अभियान-२०२५'



नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेमार्फत दि. १ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यापक स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या अभियानाची सुरुवात

रेल्वे कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छतेची शपथ देऊन करण्यात आली आहे. नारसोल, औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड रेल्वे स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियान,

मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते काल जागतिक स्तनपान सप्ताहाचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन करताना स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला सुरुवातीला आरोग्य विभागाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दीप प्रज्वलन करून सप्ताहाचे उद्घाटन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुपोषित बाळ पुरस्कार देण्यात येणार आहे. आपल्या मार्गदर्शनात, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या की, आईचे दूध हे बाळासाठी अमृतसमान आहे. पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ आणि केवळ स्तनपान देणे आवश्यक आहे. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, बाळ निरोगी राहते आणि

आई व बाळ यांच्यात भावनिक नाते अधिक दृढ होते. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आरोग्य विभाग आणि अंगणवाडी सेविकांना स्तनपानाबद्दल समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना योग्य आहार, स्वच्छता आणि स्तनपानाचे फायदे याबद्दल माहिती देण्यावर भर देण्यास सांगितले. हा सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टपर्यंत चालणार असून, या काळात विविध ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व विशद करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच प्रायटी बॉम्बेमध्ये प्रशिक्षण दिलेल्या शिक्षणार्थीने कार्यक्रमाला हजर असलेल्या सर्वांना स्तनपान या विषयाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आयटी बॉम्बेने जे प्रशिक्षण दिले ते प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व स्तनदा माता व गरोदर मातांना प्रशिक्षण

देऊन प्रशिक्षित करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. कार्यक्षेत्रातील बाळंतपण सरकारी दवाखान्यात व्हाव्यात यासाठी समाजात जनजागृती करावी व शासकीय संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवावे असे सूचना दिल्या. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात, सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी राठोड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका दराडे, वैशाली बेरलीकर, प्रा. आ. केंद्रातील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि स्तनदा माता मोठ्या संख्येने माता उपस्थित होत्या.

नांदेड जिल्हा डिझायनर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर



नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील डिझायनर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी दि. २ ऑगस्ट रोजी नाना-नानी पार्क येथील कै. सुधाकररावजी डोईफोडे सभागृहातील बैठकीत जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष तथा कोषाध्यक्ष म्हणून देवेंद्रसिंह चंदेल तर उपाध्यक्ष

म्हणून मंगेश गवारे, शाम कांबळे, सचिवपदी मल्लिकार्जुन एकलारे, सहसचिव – राहुल वाघमारे, गजानन नारखेडे, मुख्य मार्गदर्शक – दीपक गायकवाड, सहभागी – अतुल भुरेवार, महेश पुजरोड, संघटक – प्रणित गड्डम, मलेश कुरुडे, नागेश बुंदले, प्रसिद्धी प्रमुख – ज्ञानेश्वर

गोरे, प्रकाश इबितवार, सचिन जगताप, अविनाश वाघमारे तर सदस्य म्हणून राम कोंडावार, अमोल भोपळे, निशांत देशमुख, प्रशांत मुदीराज, राम वाघमारे, श्रीकांत सेवनकर, मनोज नागाठाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

नांदेड पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड (प्रतिनिधी) – नियत वयोमानानुसार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी १, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक ५, पोलीस अंमलदार १४ असे २० पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या कुटुंबास वेळ द्यावा आणि आरोग्याची काळजी घेवून सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा सल्ला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी यावेळी दिला. सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंधन हॉल येथे संपन्न झाला. सेवानिवृत्त समारंभास पोलीस



कल्याण विभागाचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक तथा निरीक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क अधिकारी जळबा

सेवानिवृत्त झालेले अधिकारी व अंमलदार

फौजदार नईमोदीन मोईनोद्दीन शेख, ग्रेड पोउपनि आनंद किशनराव वाघमारे, रमेश सोनबा कांबळे, शेख पाशा शेख मोलाना, भिमनंद हरीहर महाबळे, मारोती गंगा परगेवार, सपोउपनि दिगांबर घनश्याम शहापूरे, मण्णाजी गंगाराम जाधव, साहेबराव महाडु नळेवाड, भानुदास नामदेव बोकारे, मारोती किशनराव गोतमवाड, हवालदार दिलीप भोजसिंग राठोड, तुकाराम किशन बोईनवाड, अंमलदार नाथ विठ्ठलराव कुलकर्णी, लालजी रामसिंग आडे, प्रकाश व्यंकटराव तमलुरे, विजय खंडुजीराव धुळुगडे गंगाधर महीपती नरबाग, रंगनाथ एकनाथ भारती आणि नागनाथ माणीका बासरे.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण



हदगाव (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव येथील हत्तात्मा स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमात समाज बांधवांनी एकत्र येत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रभाकर पत्तेवार,

डॉ. संजय पलीकोंडावार, सुनील व्यवहारे, शिरीष मनाठकर, राजेश्वर रायवार, श्रीनिवास दमकोंडवार, विलास व्यवहारे, बंडोपंत रायवार, अरुण मामीडवार, महेश तुवेवार, राम वड्डमवार, सतीश रेवनवार, डॉ. गोकुळ चक्रवार, गजानन रेवनवार, सुरेश तुवेवार, सुनील रायवार आदींची उपस्थिती होती.

गुरुद्वारा चौरस्ता येथील लोखंडी उडानपूल हटविण्याची मागणी



नांदेड (प्रतिनिधी) – गुरु-ता-गद्दी कार्यक्रम २००८ दरम्यान गुरुद्वारा चौरस्ता ते जी.जी. रोड येथे लोखंडी पादचारी पूल निर्माण करण्यात आला होता. सदर पूल आता रहदारीस वापरत नसल्याने व जीर्ण झाल्याने यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने हा धोकादायक लोखंडी पूल हटवावा, अशी मागणी शीख समुदाय समन्वय समिती व अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्रचे सदस्य अमरजीतसिंघ कुंजीवाले आणि शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिष्टेन्द्रराजे भोसले यांच्याकडे नांदेड येथील दौऱ्यादरम्यान निवेदनाद्वारे केली आहे.

शिख धर्मियांची दक्षिणकाशी मानल्या जाणाऱ्या नांदेड सचखंड

गुरुद्वारा येथे सिख धर्मियांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची ३०० वा गुरु-ता-गद्दी कार्यक्रम २००८ साली साजरा करण्यात आला. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन रहदारीस अडथळा येऊ नये म्हणून गुरुद्वारा चौरस्ता ते जी.जी.रोड येथे लोखंडी

पादचारी उडानपूल बांधण्यात आला होता. हा लोखंडी पादचारी उडानपूल १७ वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यामुळे सदर पूल पूर्णतः मोडकळीस आलेला असून जागोजागी गंज खाला असल्याने पुलाच्या मधोमध अनेक मोठे छिद्र पडले आहेत.

लंगर साहिब गुरुद्वारामध्ये आज सालाना बरसी उत्सव

नांदेड (प्रतिनिधी) – ऐतिहासिक गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने आज दि. ४ ऑगस्ट रोजी सालाना बरसी उत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. यानिमित्त पंजाब राज्यासह देश-विदेशातील अनेक संत, महापुरुष व भक्त मंडळी या उत्सवात सहभागी होण्यासाठी नांदेड येथे आले आहेत. या उत्सवामुळे नागिणा घाट परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सालाना बरसीसाठी भव्य असा शामियाणा उभारला आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख जत्थेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या अधिपत्याखाली हा सालाना बरसीचा उत्सव आयोजित केला आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी,

संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येत आहे. बरसीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, रागी जत्थे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमांचा या उत्सवात समावेश आहे. सचखंड गुरुद्वाराचे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबानां, संत बाबा गुरुदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब, नानकसर संप्रदाचे मुखी संत बाबा घालासिंघ, संत बाबा जोगासिंघ कर्नालवाले, संत बाबा सतलानी अमृतसर, माता साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा तेजासिंघ, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबिंदरसिंघ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

संविधानाच्या रक्षणार्थ लढा उभारणे सर्वांची जबाबदारी – सुरेश गायकवाड

नांदेड (प्रतिनिधी) – भाजप व संघ परिवाराकडून भारतीय संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न मागील दहा वर्षांपासून सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून संविधान देशाला अर्पित केला. यातून देश एकसंघ निर्माण झाला. आता त्याच संविधानावर घाला घालण्याचे काम भाजपाकडून केले जात आहे. त्यामुळे संविधानाच्या रक्षणार्थ आजच्यालाही लढा उभारून संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तथा कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांनी केले. सुरेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. प्रा. रवींद्र



चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, माजी जि.प. अध्यक्ष दलीप पाटील बेटमोगरेकर, अनुसूचित जातीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रफुल्ल सावंत, बालाजी चव्हाण, अनु.जाती सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, पूर्णा न.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, महापालिका उपमहापौर शामीम अब्दुल्ला, प्रा. यशपाल भिंगे,

डॉ. करुणा जमदाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खा. रवींद्र चव्हाण म्हणाले की, सुरेशदादा गायकवाड यांचा राजकारणातील अनुभव दांडगा असून त्यांनी आंबेडकरी चळवळीला वाहून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा कॉंग्रेस पक्षाला निश्चित फायदा होणार असून या निमित्ताने कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

समान नागरी कायदा झाल्यास जीवनातील धर्माचा प्रभाव कमी होईल –माजी खा. प्रदीप रावत

नांदेड (प्रतिनिधी) – जर समान नागरी कायदा लागू झाला तर लौकिक जीवनातील धर्माचा प्रभाव कमी होईल, असे मत आंबेडकर व सावरकर जीवनाचे अभ्यासक तथा माजी खा. प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे २० व्या समरसता साहित्य संमेलनामध्ये प्रकट मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते. भरत आमदापुरे आणि स्नेहला स्वामी यांनी त्यांना, सामाजिक समता, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समस्या याबाबत प्रश्न विचारले होते. यावेळी राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक डॉ. गोविंद नांदेडे हे अध्यक्षस्थानी होते. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द संविधानामध्ये कालांतराने म्हणजे आद्यावणीच्या वेळी घुसडविण्यात आले. ब्रिटीशांचे आगमन ही बाब भारतासाठी इष्टापत्ती ठरली. त्या काळात मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन झाले. अक्षरशः धर्म नाकारण्यापासून ते नवनवीन धर्म काढण्यापर्यंत सामाजिक सुधारकांनी काम केले. त्या काळात देशात आणि महाराष्ट्रात धार्मिकदृष्ट्या खूप मोठी वैचारिक घुसळण झाली. जणू काही समुद्रमंथनच झाले. हे सर्व काम प्रामुख्याने हिंदू धर्माबाबतच झाले, असे रावत यांनी सांगितले. या समाज सुधारणेचा इस्लाम धर्मियांवर फारसा परिणाम झाला नाही. जितकी चिकित्सा हिंदू धर्माची झाली, तितकी म

ुस्तीम धर्माची झाली नाही, या बाबीकडे रावत यांनी लक्ष वेधले. ब्रिटीशांच्या सुधारणा आणि समाजसुधारकांच्या कामामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. म. हर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळांमध्ये आजघडीला सुमारे ७५ हजार मुली शिक्षण घेत आहेत, हे त्यांनी नमूद केले. संविधान आणि हिंदुत्व हे प्रबोधनयुगाचे अपत्य आहे. ब्रिटीशांच्या आगमनानंतर सुमारे एक हजार वर्षांनी हिंदू समाजात प्रचंड घुसळण झाली. संविधान हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांवर आधारित आहे. लोकशाहीच्या चौकटीतून राजकीय लोकशाही निर्माण करता येते. पण जोपर्यंत सामाजिक व आर्थिक समता येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने समता येणार नाही, असे डॉ. आंबेडकर म्हणत असत, असे रावत यांनी सांगितले. बंधुता – एकत्व हा राष्ट्रीय एकात्मतेचा गाभा आहे. ज्यांची गावकी एक आहे, त्यांची भावकी एकत्र करण्याचा प्रयत्न ही प्रक्रिया गेल्या शेकडो वर्षांपासून चालू आहे. आंबेडकरांच्या भाषेत सांगावे तर जिने तोडण्याची प्रक्रिया आणि सावरकरांच्या भाषेत सांगावे तर हिंदू धर्म तील सात बंधा तोडण्याची प्रक्रिया म्हणजे समरसता होय. याच ध्येयवादाला जीवन बनवण्याचे काम डॉ. हेडगेवार यांच्या सारख्या द्रष्ट्या माणसाने केले, असेही प्रदीप रावत म्हणाले. सुनील ढेंगळे यांनी या मुलाखत सत्राचे सूत्रसंचालन केले.

प्रगतीमंत्र सीएचा अभ्यास कसा करावा ?



गेल्या काही वर्षांत व्यापार आणि उद्योगातील भरभराटीमुळे चार्टर्ड अकाउंटंट्सचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. रोजच्या कामकाजातील वित्तपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी संस्थांना चार्टर्ड अकाउंटंट्सची (सीए) आवश्यकता असते. जरी सीएमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत असली तरीही, अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. वेळ-पैसा यांची गुंतवणूक करून, खूप अभ्यास करून आणि परीक्षेला सामोरा जाण्याची रणनीती आखूनसुद्धा काही वेळेस अपयश पदवी पडू शकतं. अशा वेळी आपण नक्की कुठे चुकलो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

अपयशाची संभाव्य कारणं

- वेळेचं नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याचा अभाव
- केवळ अभ्यासाचं नियोजन किंवा वेळापत्रक बनवण्यात जास्ती वेळ घालवणं
- आयसीएआय अभ्यास सामग्री, प्रॅक्टिस मॅन्युअल यांचा वापर न करणं किंवा

- चुकीच्या पुस्तकांची निवड करणं
- केवळ एका गटातील किंवा दोन्ही गटातील विषयांची तयारी करणं याबाबत गोंधळून जाणं.
- योग्य मार्गदर्शन आणि आत्म जागरूकतेचा अभाव
- चुकांचं विश्लेषण आणि

- दिलेल्या सल्ल्यांची अंमलबजावणी न करणं
- भीती, निराशा, तणाव निर्माण होणं
- प्रीक्टिकल विषयात समाविष्ट असलेल्या थिअरीकडे दुर्लक्ष करणं. उजळणीसाठी पुरेसा वेळ न राखून ठेवणं

पर्याय काय ?

- जर पुन्हा परीक्षा देण्याची तुमची इच्छा असेल तर आधी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणं महत्त्वाचं आहे. आपण परीक्षेची तयारी कशी केली याचा विचार करा. तुमची लेखन शैली, वैचारिक स्पष्टता, थिअरी आणि प्रॅक्टिकल विषय यापैकी कशावर जास्ती भर देण्याची आवश्यकता आहे, हे समजून घ्या. लक्षात घ्या प्रत्येक प्रयत्नांनंतर पास होण्याची आणि चांगली नोकरी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. सीए होण्यास आवश्यक असलेल्या परीक्षा ठरावीक प्रयत्नात उत्तीर्ण होणं गरजेचं आहे.
- काही जण पार्ट टाइम जॉबसह परीक्षेचा प्रयत्न

करण्याचा विचार करतील, अशा परिस्थितीत वेळचं व्यवस्थापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. जर आपण इतर करिअर पर्यायांबद्दल विचार करत असाल तर



नजीकच्या भविष्यात आपल्या अपेक्षांचा विचार करा. सहजगत्या कोणतीही करिअर निवडू नका. आपण काय करू इच्छिता याबद्दल स्पष्टपणे

विचार करा, आपल्याकडे संबंधित कौशल्यं आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आहे का ? तुम्हाला कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागेल का ? असे कोणते ऑनलाइन कोर्स आहेत जे तुम्ही करू शकता ? दुसऱ्या शब्दांत आपली सद्यःस्थिती आणि आपले इच्छित लक्ष्य समजून घ्या आणि मग निर्णय घ्या.

- तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य कृतीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी विचार करा. विश्वासू लोकांशी चर्चा करा. अपयश जरी आलं तरी न डगमगता, नवी सुरुवात आहे असं समजून ध्येय साध्य करण्यासाठी पुन्हा जोमानं तयारीला लाग. ऑल द बेस्ट !



एकाग्रतेने कसा करावा अभ्यास?

IAS दिल्या मित्तल यांनी सांगितल्या खास टिप्स

नियमित अभ्यास असो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असो, अभ्यास करताना लक्ष विचलित होणे ही विद्यार्थ्यांसाठी सामान्य समस्या आहे. अशा विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही. त्यांना काही लक्षात राहत नाही, विसरून जातात, एकाग्रता नसते आदी तक्रारी असतात. हे सर्व अभ्यास करताना लक्ष विचलित होण्यामुळे होते. हे टाळण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देशातील अवघड परीक्षा IIT, IIM आणि UPSC CSE मध्ये यश मिळवणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आयएएस अधिकारी दिल्या मित्तल यांनी खास टिप्स दिल्या आहेत. या टिप्स वापरून विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांचे उमेदवार आपला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकतात...

- मोबाइलचा वापर किती करतात ? : दर आठवड्याला तुम्ही किती वेळ मोबाईल फोन वापरता आणि कोणत्या ॲपवर किती वेळ वाया घालवता हे तपासा. कित्येकदा आपल्याला समजत नाही की तुम्ही मोबाईल ॲपवर किती वेळ वाया घालवत असता.
- अभ्यास करताना मोबाइल वापरणे बंद करा : अभ्यास करताना फोनचे इंटरनेट बंद करून स्वतःपासून दूर ठेवा. तुम्ही तो बंद करून तुमच्या पालकांकडे किंवा मित्रांकडे देऊ शकता. अभ्यास करताना काही महत्त्वाचे काही घडल्यास तुमच्यापर्यंत निरोप पोहोचेल.
- फोनचे इंटरनेट ठराविक काळासाठी वापरण्यासाठी सेटिंग्ज बदला : रोज किमान ६ तास फोनचे इंटरनेट बंद ठेवा आणि त्यासाठी कित्येक ॲप वापरता येऊ शकतात. जे ठराविक काळासाठी फोनचा वापर प्रतिबंधित करू शकतात.
- सकाळी अभ्यास करा : मोठ्या आवाजाचा गजर लावून, फोन किंवा घड्याळ तुमच्यापासून दूर ठेवा. कारण जेव्हा तुम्ही गजर बंद करण्यासाठी अंधरुणातून एकदा उठला की तुझी झोप मोड होईल. तुम्ही पुन्हा झोपण्याचा किंवा अभ्यास न करण्याचा निर्णय घेणार नाही. सकाळी सकाळी लवकर अभ्यास करणे चांगले असते विशेषतः यावेळी लक्ष केंद्रित करता येते.
- लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक सत्रांनंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या : अभ्यासादरम्यान ९० मिनिटे ते २ तास लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्र ठरवा आणि प्रत्येक सत्रांनंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. एकावेळी तुम्ही जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सेशनसाठी तुम्हाला जोपर्यंत अलार्म वाजत नाही तोपर्यंत अभ्यासाशिवाय दुसरे काहीही करू नका.
- ध्यानाचा सराव करा : एकाग्रतेसाठी तुमच्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा. उदा. मेणबत्तीची ज्योत, भिंतीवर एखादा डाग यावर लक्ष केंद्रीत करू शकते.
- बायनॉरल बीट्स : बायनॉरल बीट्स ऐकणे, जे ४० हर्ट्झचे ध्वनी कंपन आहेत, हे देखील मदत करू शकते. यामुळे लक्ष केंद्रित होते आणि एकाग्रता येण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. हे youtube वरून मिळू शकतात.
- व्यायाम करा आणि घराबाहेर जा : घराबाहेर पडा आणि व्यायाम करा. रोज सकाळी किमान २० मिनिटे चालत जा. निसर्गाच्या जवळ जा, उद्यानात जा आणि फिरा/ बसा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५-१० मिनिटांसाठीच सूर्यप्रकाश नक्कीच घ्या.
- आहार : अभ्यास करताना आपण योग्य त्या पोषणाची काळजी घ्यायला विसरतो. संतुलित आहारामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. तसेच स्नॅक्स खाण्याची गरजही कमी होते. या सोप्या टिप्स असल्या तरी, काहीवेळा लहान गोष्टी वारंवार केल्या गेल्याने मोठा फरक पडतो.



मोठी उत्तरे लक्षात ठेवणे कठीण जातंय?

अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे पाठांतर. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपातील इतर प्रश्न लगेच पाठ होतात पण मोठी उत्तरे पाठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते. शिवाय त्या प्रश्नांना गुण जास्त असल्याने त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. त्यामुळे ही मोठी उत्तरे पाठ कशी करायची असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ही उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतात पण तरीही अनेकदा कुठे मुद्दे विसरले जातात तर कधी उत्तर लिहिताना गोंधळ उडतो. त्यामुळे मोठी उत्तरे लिहिणे हे विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटत असते. पण जर योग्य पद्धतीने पाठांतर केले तर मोठी उत्तरेही सहज पाठ करता येतील. त्यासाठी काही खास टिप्स पाहूया, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा अवघड अभ्यास सोपा होईल...

- विषय समजून घ्या: अभ्यास करताना संबंधित विषयात नेमके मांडायचे काय आहे ते लक्षात घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. पाठांतर करताना अडचण येते कारण मुद्दा समजलेला नसतो. एकदा मुद्दा लक्षात आला की उत्तरे आपल्या भाषेत देखील लिहिता येतात. म्हणून एखादा विषय मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा त्यातली संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाली ही उत्तर लिहिणे सोपे होते.
- स्वतःच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करा : विद्यार्थी पुस्तकात, गाईडमध्ये किंवा संबंधित पाठांतर करण्याच्या साहित्यात जसे आणि ज्या शब्दात उत्तर लिहिले आहे तसेच पाठ करण्याचा प्रयत्न करतात. अगदी शब्दशः पाठांतर करण्याकडे त्यांचा कल असतो. पण ती पुस्तकी भाषा असल्याने त्या पद्धतीचे पाठांतर जड जाते. म्हणून

- उत्तरात काय लिहायचे आहे याचे केवळ मुद्दे समजून घ्या. एकदा मुद्दे लक्षात आले की त्यानुसार स्वतःच्या शब्दात ते मांडण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे मोठी उत्तरे सहज लिहिता येतील.
- वाचन आणि स्मरण : पाठांतर करण्याआधी संबंधित पुस्तक, धडा, उत्तरे आधी नजरेखालून घाला. त्यात काय लिहिले आहे ते पाहून घ्या. मग त्याचे तीन ते चार वेळा वाचन करा. मोठ्याने वाचन केल्याने अधिक फायदा होतो. वाचता वाचता विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुस्तक बंद करून वाचलेले आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला पाठांतरासाठी याचा नक्की फायदा होईल.
- लिहिण्याची सवय लावा : पाठांतर करण्यासाठी सर्वात उत्तम ट्रिक म्हणजे लिहून काढणे. कारण एखादे उत्तर

लिहिताना आपण आधी ते वाचतो, मग लिहिताना स्वतःशीच बोलत ते लिहितो. मग आपण लिहिलेले बरोबर आहे का हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा वाचतो. त्यामुळे एक उत्तर लिहिताना तीन ते चार वेळा वाचन होते. शिवाय त्या उत्तरातील मुद्दे, शब्द आपल्या नजरेखालून जातात. ते लिहिण्याचा देखील सराव होतो. पाठांतरासाठी ही सर्वात महत्त्वाची युक्ती मानली जाते


- सातत्य आणि सराव : अभ्यासातील नियमितता हेच यशाचे खरे सूत्र आहे. तुम्ही आज एक उत्तर वाचाल आणि एका महिन्याने त्याचा सराव कराल तर तसे चालणार नाही. अभ्यासात सातत्य महत्त्वाचे असते. एखादी गोष्ट लक्षात राहीपर्यंत ती सातत्याने वाचली पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे. सरावाने गोष्टी कायमच्या अंगीभूत होतात.

असा करा गृहपाठ पूर्ण...

आज जरी शिकवण्या, क्लासेस असले तरी विद्यार्थ्यांनी घरी स्वतःचा अभ्यास स्वतः करणे आवश्यक आहे. शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा सराव करणे आणि ते आत्मसात करणे हा यामागचा उद्देश आहे. पण हल्ली शाळा आणि क्लासेस यामध्ये विद्यार्थी इतके व्यापून जातात की त्यांना स्व-अभ्यासासाठी वेळ नसतो किंवा त्यांना ते कंटाळा करतात. पण अभ्यास जर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा असेल तर त्यांनी स्वतःचा अभ्यास

शाळेतल्या अभ्यासापलिकडेही विद्यार्थ्यांना स्वअभ्यास, गृहपाठ देखील महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास केल्याने त्यांना शाळेत जे शिकवले आहे त्याचे उत्तम आकलन होते. पण बरेचदा विद्यार्थी घरी अभ्यास करण्याचा कंटाळा करतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. म्हणूनच उत्तम पद्धतीने घरी अभ्यास करण्याच्या या काही खास टिप्स पाहूया...

स्वतः करणे गरजेचे आहे. त्यासाठीच शाळेत गृहपाठ दिले जायचे. म्हणूनच आजही विद्यार्थ्यांच्या स्व-अभ्यासवर शाळा भर देताना दिसतात.



- शाळा आणि क्लासेस याचे नियोजन : विद्यार्थी दिवसाचे ५ तास शाळेत असतात. त्यामुळे प्रवास आणि शाळेतला अभ्यास यांचा त्यांच्या मनावर, शरीरावर ताण आलेला असतो. त्यात शाळेतून आल्यावर पालक विद्यार्थ्यांना क्लासेसमध्ये पाठवतात. यामध्ये मुलांची बरीच ओढाताण होते आणि त्यांना घरी अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणून या वेळेचे नियोजन करायला हवे. कारण शाळेप्रमाणेच क्लासेसमध्ये शिक्षण दिले जात असल्याने त्यांचा स्वअभ्यास होत नाही. तो होण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करून द्यायला हवे. क्लासेस इतकेच स्व- अभ्यासाला महत्व द्यायला हवे.
- खेळाच्या वेळाही महत्त्वाच्या : विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करायचा असेल तर त्यांचे मन आनंदी असायला हवे. त्यासाठी त्यांच्यावर केवळ अभ्यासाचा ताण न देता त्यांच्या खेळाच्या वेळाही जपायला हव्या. त्यांचे मन प्रफुल्लित राहिले तर विद्यार्थी स्वतः अभ्यासमध्ये रुची घेतील.
- पोषक वातावरण हवे : विद्यार्थ्यांना घरात पोषक वातावरण मिळायला हवे. त्यांना काय आवडते, काय नाही याची पालकांनी काळजी घ्यायला हवी. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकांत हवा असतो तर काही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पालक समोर लागतात. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पूर्ण शांतता लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन तसे वातावरण घरात निर्माण करायला हवे. जेणेकरून विद्यार्थ्यांना घरात अभ्यास करताना आनंद मिळेल.
- झोप महत्त्वाची : घरी अभ्यास करणे म्हणजे रात्र रात्र जागून अभ्यास पूर्ण करणे असा त्याचा अर्थ होत नाही. दिवसभरातल्या वेळेतच घरच्या अभ्यासाचे नियोजन व्हायला हवे. अनेक विद्यार्थी रात्रीच्या वेळेत अभ्यास करत बसतात.




काय कराल ?

- पण अशाने अभ्यास होण्याऐवजी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्त्वाची आहे.
- घरामध्ये एक जागा निश्चित करा : घर लहान असो की मोठे विद्यार्थ्यांची अभ्यासाची जागा निश्चित हवी. कारण एका विशिष्ट ठिकाणी अभ्यास केल्यास त्या जागेची आपल्याला सवय होत. तिथे मन एकाग्र होतं. हळूहळू त्या जागेवर बसल्यावर आपल्याला अभ्यासाची इच्छा उत्पन्न होते. शक्यतो ती जागा एखादे टेबल, अभ्यासाची फळी किंवा बैठी जागा असावी. झोपून अभ्यास करणे टाळावे.
- अभ्यासाचे व्यवस्थापन आणि वेळापत्रक : आपले विषय किती, त्यात कोणत्या विषयाच्या अभ्यास जास्त आहे यानुसार अभ्यासाचे नियोजन असायला हवे. त्या

दिवसाचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करायला हवा. अभ्यास अपूर्ण राहून साठत राहिला की त्याचाही ताण जाणवतो. त्यामुळे घरी अभ्यास कसा करतानाही त्याचे नीट नियोजन व्हायला हवे. शाळेमध्ये जसे वेळापत्रक असते तसे तुमचे घरच्या अभ्यासाचे देखील हवे. कोणत्या वेळेत कोणता विषय, कोणत्या विषयाला किती प्राधान्य दिले पाहिजे यानुसार एक वेळापत्रक तयार हवे. अभ्यासाचा आराखडा तयार असेल तर आपल्याला काय करायचे आहे याचा विचार करण्यात वेळ जात नाही. परिणामी घरी देखील शिस्तबद्ध अभ्यास होतो.

- सराव महत्त्वाचा : घरच्या अभ्यासात सरावाला महत्व दिले पाहिजे. शाळेत जे शिकवले आहे त्याची उजळजी केल्याने शिकलेल्या गोष्टी अधिक पक्क्या होतात. यामध्ये शाळेत सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, धड्याखालील स्वाध्याय याचा सराव केला तरी विद्यार्थ्यांना फायदा होईल.



जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुखचा शासनाकडून नागरी सत्कार

■ राज्य शासनातर्फे तीन कोटी रुपयांचे बक्षीस ■ खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार



नागपूर- महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून, यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण, सक्षम आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत असून, दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे

देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या

हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. परिणय फुके, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिगीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली-अगले, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख, आई डॉ. नम्रता देशमुख, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, बुद्धिबळपटू, विद्यार्थी व नागपूरकर मोठ्या सङ्ख्येने यावेळी उपस्थित होते.

जाहीर प्रगटन

सर्व जनतेस व संबंधितांना सूचित करण्यात येते की, हे की, मिळकतीचे वर्णन : मौ. वाका ता. लोहा, जि. नांदेड येथील गट नं. ३४७ क्षेत्रफळ १.७२ हे. आर. ज्याची चतुःसीमा पूर्वेस-गट क्र. ३४८ व ३५० पश्चिमेस-गट क्र. ३४६, दक्षिणेस-गट क्र. ३४४, उत्तरेस-कुंभारगाव ते वजिरगाव रोड अशा वर्णनाची शेतजमीन मिळकत आहे.

सदर शेतजमीन माझे पक्षकारांनी शेख महेबूब शेख अब्बास व इतर १२ सर्व रा. बळीरामपूर ता. जि. नांदेड यांचेकडून कायम खरेदीचा सौदा केलेला असून, बयानापोटी काही रक्कमही दिलेली आहे. येत्या आठ दिवसांनंतर नोंदणीकृत दस्त करून कायम खरेदी घेण्यात येणार आहे.

तरी या हस्तांतरण बाबत कोणाचा आक्षेप/हरकत असल्यास त्यांनी आपला आक्षेप येत्या ८ दिवसांच्या आत खालील संपर्क पत्त्यावर लेखी स्वरूपात नोंदवून रितसर पोच घ्यावी. अन्यथा कोणाचाही आक्षेप नाही असे गृहीत धरून ठरल्याप्रमाणे पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल व होणाऱ्या खर्च परिणामास आपण जबाबदार ठराल याची नोंद घ्यावी. (नोट-मुदतीनंतर आलेला आक्षेप/तोंडी/भ्रमणध्वनीद्वारे आलेला आक्षेप ग्राह्य धरल्या जाणार नाही याची नोंद घ्यावी)

मार्फत	जाहीर प्रगटन देणार आणि संपर्क पत्ता
अॅड. रामरावजी मल्हारे	सुभाष व्यंकटराव इंगेवाड
जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेड	रा. वाघाळा ता. जि. नांदेड
मो. ९३२६१४४७७९	महाराष्ट्र ४३९६०३
	मो. ९५४५१२४५९५

जाहीर प्रगटन

मौजे असदुल्लाबाद ता. जि. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व नं. २१ सी. सव्हे नं. १०६८६ पैकी दरवेशनागरमधील प्लॉट क्र. ८५ ज्यावर पक्के आरसीसी बांधकाम केलेले घर क्रमांक १-२१-७०९/१ आहे. मनपा पीन नं. ४०२०११५२८८ असा असून, ज्याची जांबी पूर्व पश्चिम ५० स्क्वेअर फुट व रुंदी दक्षिण-उत्तर २० स्क्वेअर फुट आहे. ज्याचे एकूण क्षेत्रफळ १ हजार स्क्वेअर फुट आहे. हे घर शेख रहीम पि. शेख नबी रा. पाकिजानगर इतवारा नांदेड यांचेकडून पठाण सहीद खान अनवरुल्लाखान रा. कुंडलवाडी ता. बिलोली, जि. नांदेड यांनी विकत घेण्याचा सौदा केला असून, बयाना म्हणून काही रक्कम दिली आहे.

ज्याची चतुःसीमा पुढीलप्रमाणे पूर्वेस-प्लॉट क्र. ७३, पश्चिमेस- ७.६१ मीटर रुंद रोड दक्षिणेस-सदरील प्लॉटचा उर्वरित भाग व उत्तरेस-प्लॉट क्र. ८४ आहे.

तरी वरील प्लॉटबद्दल कोणाचा काही हक्क, उजर, दावा, आक्षेप, सरकारी किंवा निम सरकारी बोजा असेल त्यांनी आपला उजर/आक्षेप हे जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत लेखी कागदपत्र पुराव्यासह खालील पत्त्यावर सादर करावा. मुदतीनंतर आलेला आक्षेप ग्राह्य धरल्या जाणार नाही. नंतर घर खरेदीखत करण्यात येईल. करिता हे जाहीर प्रगटन.

जाहीर प्रगटन देणार
पठाण सईद खान अनवरुल्ला खान
रा. कुंडलवाडी, ता. बिलोली, जि. नांदेड

Change In Name

My old name is RAJAM JYOTI which now I am changing as new name JYOTI SATPAL RAJAM henceforth my all correspondence will be done as per my new name please consider the same.

Address : PLOT NO 283 YASHOVIHAR NAGARI WADI Bk. NANDED MAHARASHTRA Mo.No. 8605134954

मार्कमेमो हरवला

माझा कोमल रामराव गायकवाड या नावाचा १२ वी नापास कला शाखेचा मार्कमेमो सिडको ते लातूर फाटा दरम्यान ऑटो प्रव-सात हरवला आहे. कोणाला सापडल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. संपर्क नंबर-७४४८०१०१६२

जाहीर प्रगटन

नमुना ९ नियम १४ व २४ पहा

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ यांच्या कलम १५० (२) अन्वये सुचना ज्याअर्थी तालुका -भोकर गाव भोकर गावच्या फेरफाराच्या नोंदवहीत खाली विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे जमिनीतील अधिकारांच्या संपादनासंबंधी नोंद करण्यात आली आहे.

गाव-भोकर फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदीचा अनुक्रमांक ११०२९७ संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप-नोंदीचा प्रकार-खेरीद माहिती मिळालेला दिनांक- २४/७/२०२५ फेरफाराचा दिनांक:- २७/७/२०२५ लिहून देणार: सुरजमल मोहनलाल रा. भोकर, खाता क्र. ३१२९९ यांचे गट/सव्हे क्र. ६०५, लागवडीयोग्य क्षेत्र, ९.७२३४ हेक्टर आर चौरस मीटर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.०३३४ हेक्टर आर चौरस मीटर आणि पोट खराब क्षेत्र ०.०००० हेक्टर आर चौरस मीटर हे त्यांनी सदरील गट क्र. ६०५ मध्ये प्लॉटिंग असून, सुरजमल मोहनलाल रा. भोकर यांनी दस्त क्र. २९७/१९९८ दिनांक ६-३-१९९८, क्षेत्रफळ ०.०१६७ व दस्त क्र. २९८/१९९८ दिनांक ६-३-१९९८ क्षेत्रफळ ०.०१६७ एकूण क्षेत्रफळ ०.०३३४ हे दोन प्लॉट तुळशीराम गंगाधर पोकलवार यांना विक्री केला होता. तोच प्लॉट तुळशीराम गंगाधर पोकलवार यांनी खेरीद दस्त क्र. ६१४ क्षेत्र ०.०३३४ दिनांक २८/३/२००१ रोजी व्यंकटेश तुळशीराम पोकलवार यांना विक्री केला करिता नोंद घेण्यात आली.

संमती देणारे खातेदार-तुळशीराम गंगाधर पोकलवार (खाता क्रमांक ०) दस्त क्र.२९७-२९८ दिनांक ६/३/१९९८.

लिहून देणार : व्यंकटेश तुळशीराम पोकलवार, (खाता क्रमांक :-१०७६२) गट/सव्हे क्रमांक ६०५ लागवडी योग्य क्षेत्र ०.०३३४ हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खेरीद दस्त क्रमांक ६१४ दिनांक २८/३/२००१ प्रमाणे रक्कम रुपये ४,००,००० घेऊन खेरीद दिली. सबब खेरीदी घेणाऱ्याचे नाव, गाव, नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.

आणि ज्याअर्थी, तुमचा उक्त फेरफारात हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून/फेरफाराच्या नोंदवहीवरून मला वाटते; आणि ज्याअर्थी उक्त फेरफारात तुमचा हितसंबंध आहे असे मानण्यास मला संयुक्तिक कारण आहे.

त्याअर्थी आता मी, अनिल तुकाराम मुनेश्वर ज्या ठिकाणी उपरोक्त जमीन आहे त्या गा-वाचा ग्राम महसूल अधिकारी याद्वारे, उक्त फेरफाराच्या नोंदी संबंधी तुम्हांस सूचना देत आहे व ही सूचना मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत उक्त नोंदीसंबंधी तुमची हरकत कोणतीही असल्यास, ती तोंडी किंवा लेखी पाठविण्यास तुम्हांस फर्मावित आहे. ग्राम महसूल अधिकारी भोकर यांच्याकडे उक्त पंधरा दिवसांच्या मुदतीत कोणतीही हरकत त्यांचेकडे न मिळाल्यास, उक्त नोंदीस तुमची संमती आहे, असे गृहीत धरले जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.

स्वा/-
तलाठी सज्जा
भोकर

Change In Name

My old name is RAJAM SATPAL which now I am changing as new name SATPAL YELLAIAH RAJAM henceforth my all correspondence will be done as per my new name please consider the same.

Address : PLOT NO 283 YASHOVIHAR NAGARI WADI Bk. NANDED MAHARASHTRA Mo.No. 9422859517



जाहीर प्रगटन

नमुना ९ नियम १४ व २४ पहा

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ यांच्या कलम १५० (२) अन्वये सुचना ज्याअर्थी तालुका -भोकर गाव भोकर गावच्या फेरफाराच्या नोंदवहीत खाली विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे जमिनीतील अधिकारांच्या संपादनासंबंधी नोंद करण्यात आली आहे.

गाव-भोकर फेरफाराच्या नोंदवहीतील नोंदीचा अनुक्रमांक ११३०० संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप-नोंदीचा प्रकार-खेरीद माहिती मिळालेला दिनांक- २४/७/२०२५ फेरफाराचा दिनांक:- २८/७/२०२५ लिहून देणार: सुरजमल मोहनलाल रा. भोकर, खाता क्र. ३१२९९ यांचे गट/सव्हे क्र. ६०५, लागवडीयोग्य क्षेत्र, ०.७२३४ हेक्टर आर चौरस मीटर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.०१६७ हेक्टर आर चौरस मीटर आणि पोट खराब क्षेत्र ०.०००० हेक्टर आर चौरस मीटर हे त्यांनी

लिहून देणार : विठ्ठल तुळशीराम पोकलवार, (खाता क्रमांक :-१०७५९) गट/सव्हे क्रमांक ६०५ लागवडी योग्य क्षेत्र ०.०१६७ हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निबंधक भोकर जिल्हा नांदेड यांचेकडील खेरीद दस्त क्रमांक १०८९ दिनांक २६/६/१०९५ प्रमाणे रक्कम रुपये २०,००० घेऊन खेरीद दिली. सबब खेरीदी घेणाऱ्याचे नाव, गाव, नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.

आणि ज्याअर्थी, तुमचा उक्त फेरफारात हितसंबंध आहे असे अधिकार अभिलेखावरून/फेरफाराच्या नोंदवहीवरून मला वाटते; आणि ज्याअर्थी उक्त फेरफारात तुमचा हितसंबंध आहे असे मानण्यास मला संयुक्तिक कारण आहे.

त्याअर्थी आता मी, अनिल तुकाराम मुनेश्वर ज्या ठिकाणी उपरोक्त जमीन आहे त्या गावाचा ग्राम महसूल अधिकारी याद्वारे, उक्त फेरफाराच्या नोंदी संबंधी तुम्हांस सूचना देत आहे व ही सूचना मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत उक्त नोंदीसंबंधी तुमची हरकत कोणतीही असल्यास, ती तोंडी किंवा लेखी पाठविण्यास तुम्हांस फर्मावित आहे. ग्राम महसूल अधिकारी भोकर यांच्याकडे उक्त पंधरा दिवसांच्या मुदतीत कोणतीही हरकत त्यांचेकडे न मिळाल्यास, उक्त नोंदीस तुमची संमती आहे, असे गृहीत धरले जाईल, कृपया याची नोंद घ्यावी.

स्वा/-
तलाठी सज्जा
भोकर



युवकांचे हृदयसम्राट, दिलदार व्यक्तीमत्त्व
भावी आमदार

मा. प्रवीण पाटील

चिखलीकर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

यांना वाढदिवसाच्या लाख लाख

शुभेच्छा..!



सुर्यकांत पा.सुगांवकर

जिल्हा उपाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ

शुभेच्छुक : समस्त गावकरी मंडळी,सुगांव ता.लोहा जि.नांदेड

अशोक पा.सुगांवकर

चेअरमन, से.स.सो.सुगांव

स्थलांतर

सिटी मॅक्स डिजिटल कलर

मो. 7058766021, 9422185282

गडुम मार्केट, पहिला मजला,
शिवाजी नगर, नांदेड

अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत जनजागृती रॅली

नांदेड (प्रतिनिधी) – अवयवदान दिनांिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरोवी झेंडी दाखून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. हा उद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.



सदरील रॅली ही शहरातील आयटीआय कॉर्नर येथील महात्मा फुले पुतळ्यापासून श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड अशी काढण्यात आली. या कार्य-क्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड,

डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, डॉ. यशवंत पाटील अधिष्ठाता

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, डॉ. संजय पेरेके जिल्हा शल्यचिकित्सक श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, डॉ. हनुमंत पाटील आरएमओ, श्रीमती बोधीकर प्राचार्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड, डॉ. प्रल्हाद कौटकर अध्यक्ष इंडियन मेडीकल असोसिएशन, डॉ. संजय देलमाडे अध्यक्ष निमा, डॉ. मैदणवाड स्टार किडनी सेंटर, इनेव्ह

ल क्लबचे अध्यक्ष विद्या पाटील, अवयवदान अर्पण समितीचे माधव अटकोरे, निमा युमेन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे व सचिव माया पवार आदी उपस्थित होते.

सदरील रॅलीचा समारोप हा श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरेके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती कार्यक्रम ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीवन वाचवू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प करावा तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक (24*7) १८००-११४७-७० संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



नांदेड : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे यांनी कविसंमेलन घेतले. यावेळी आ. आनंदराव बोंढारकर, आ. बालाजी कल्याणकर, माजी आ. मोहन हंबडे, सौ. प्रतिभाताई चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर आदी उपस्थित होते.

काळेश्वर येथील आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद



नांदेड (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यशोसाई हॉस्पिटल तसेच काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने

काळेश्वर मंदिर परिसरात रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला युवकांनी प्रतिसाद दिला.

या शिबिरामध्ये नांदेडचे

सुप्रसिद्ध न्यूरोजर्जन डॉ. कर्तुराज जाधव, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. देवेंद्र पालीवाल, भीषक तज्ज्ञ डॉ. रोहन ढसे, फिजिओथेरपिस्ट डॉ. विजय भारतीया, शल्यचिकित्सक डॉ. सागर कोटलवार व त्यांचा सर्व

चमू होता. तसेच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत मुंडे, सम जसेवा अधीक्षक गजानन वानखेडे उपस्थित होते.

यावेळी २०६ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. प्रारंभी काळेश्वर मंदिर संस्थानचे सचिव शंकरराव हंबडे, कोषाध्यक्ष उत्तमाव हंबडे, विश्वस्त धारोजी हंबडे, बालाजीराव हंबडे, सतीश भेंडेकर, गणेश ढनमने, व्यवस्थापक प्रभू हंबडे यांनी मान्यवरांचा सत्कार करून शिबिराची सुरुवात केली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशोसाई हॉस्पिटलचे फिरोज पटेल, विशाल काशीदे, गजानन पाठक, आशिष राठोड, माधव देवकांबळे, संदीप घोंगडे आदींनी परिश्रम घेतले.



नांदेड – लोहा-कंधार विधासभा मतदारसंघाचे आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दै. गोदातीर समाचारच्या विशेष अंकाचे प्रकाशन आ. चिखलीकरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागेंद्र गैयबी महाराज, मनोहर कदम, बाबुराव केंद्रे, प्रकाश तोटेवाड, बाबुराव गिरे, किसनराव डफडे, मधुकर पाटील डांगे, स्वप्नील लुंगारे, मनोहर पाटील भोसीकर, जीवन लुंगारे, तिरुपती भगनुरे आदी दिसत आहेत.

१४ ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची घोषणा

नांदेड (प्रतिनिधी) – आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी येत्या १४ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र जेलभरो आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भराडे यांनी केली.

लोकस्वराज्य आंदोलन व अखिल भारतीय गुरु रविदास सभता परिषदेच्यावतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक न्याय महासभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. रामचंद्र भराडे बोलत होते, तर अखिल भारतीय गुरु रविदास सभता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी परखड विचार मांडले.

यावेळी मादिगा समाज संघटनेचे अॅड. एच. बी. नक्कलवार (मुंबई), कार्याध्यक्ष समय्या पसुला (गडचिरोली), अॅड. जर्दीपूरकर, जिल्हाध्यक्ष नागोराव कुडके, धोंडोपंत बनसोडे, पोचिराम केदारें, गणपत रेड्डी आदींची प्रभावी भाषणे यावेळी झाली.

नांदेड महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवावी –प्रकाश मारावार

नांदेड (प्रतिनिधी) – महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी तत्काळ थांबवावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

नांदेडकर दरवर्षी करोडो रुपये कर नांदेड महापालिकेकडे जमा करतात. जमा झालेला पैसा गुत्तेदारांना खुश करण्यासाठी मनपा उधळपट्टी करत असून, नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे दरवर्षीचे टॅंडर १०० कोटींचे असते. यावर्षीचे टॅंडर १०० कोटींचे टॅंडर २०० कोटी केले. नांदेड शहरात चमत्कार होऊन नांदेड शहराची लोकसंख्या

एका वर्षात दुप्पट झाली नाही. नांदेड २ सिटी नवीन निर्माण झाले नाही. तरीही १०० कोटींचे कचरा उचलण्याचे टॅंडर २०० कोटीला काढले. हे टॅंडर कोणाला खुश करण्यासाठी व कशासाठी काढले याचे महापालिकेने स्पष्टीकरण द्यावे. टॅंडर काढल्यानंतर शहरातील कचरा जशास तसा आहे. ठिकठिकाणी घाण. कुठे डुकरे पडलेले. कुठे कुत्री मेलेले अशी बकालावस्था मुख्य रस्ता सोडून गल्लीबोळात झाली असून, केवळ गुत्तेदारांना खुश करण्यासाठी मनपाचे चक्क शंभर कोटींचे टॅंडर २०० कोटीला काढून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करीत आहे, असा गंभीर आरोप महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला.



शिवलिंगेश्वर मंदिर सिडको ते श्री काळेश्वर मंदिर विष्णुपुरी पदयात्रेत भाविकांचा सहभाग



नवीन नांदेड (प्रतिनिधी) – श्रावण मास निमित्ताने संयोजक संतोष कांचनगिरे यांच्यावतीने सिडको शिवलिंगेश्वर मंदिर ते श्री काळेश्वर विष्णुपुरी येथे काढण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते विधीवत पूजन व महाआरती करून करण्यात आला. यावेळी या पदयात्रेत अनेक भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पदयात्रेच्या मुख्य मार्गावरील विवाह ठिकाणी चहा-

फराळ, केळी, खिचडी वाटप करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कांचनगिरे परिवाराच्यावतीने सिडको शिवलिंगेश्वर मंदिर ते विष्णुपुरी काळेश्वर मंदिर दरम्यान पदयात्रेचे आयोजन ३ ऑगस्ट रोजी मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून व श्रीफळ फोडून मनमथ स्वामी महाराज यांच्या महाआरतीने करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत माधवराव कांचनगिरे, विनोद कांचनगिरे, संतोष कांचनगिरे, सुदर्शन कांचनगिरे यांनी केले. यावेळी सौ.प्रा. डॉ. ललिताबाई शिंदे (बोकरे), जनार्दन गुपीले, विजयाताई गोडघासे, गजानन मोरे, नामदेव आयलवाड, गजानन आयलवाड यांच्यासह म न्यन्वर उपस्थित होते.

यावेळी मुख्य मार्गावर पदयात्रेतील सहभागी भाविक भक्तांसाठी किशनराव येवते, भगवानराव ताटे यांच्यावतीने चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. रमेश नांदेडकर, प्रा. गजानन मोरे, भगवान वारसे, शंकर धिर्डीकर, प्रा. शशिकांत हाटकर, ज्योती संदीप कदम, पांडूरंग सोनवळे अप्पा, राजू निखाते, रवी थोरात,

नवनाथ कांबळे, माजी सरपंच अम ेल गोडबोले, सुदिन बागल, सिडको परिसरातील पत्रकार बांधव यांच्यासह सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सदरील यात्रा शंकरनगर, वात्सल्य नगर सोसायटी, अण्णाभाऊ साठे, शिवाजी चौक, राज कॉर्नर, संभाजी चौक मार्गे लातूर फाटा ते विष्णुपुरी काळेश्वर मंदिर येथे पोहोचली. यावेळी विधीवत पूजन करून ही पदयात्रा संपन्न झाली. पदयात्रे दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आयोजक संतोष माधवराव कांचनगिरे यांनी सहभागी झालेल्या सर्व भाविक- भक्तांचे आभार मानले.

वाढदिवसाचे शुभचिंतन!

कुशल संघटक विकासाची जाण असणारे, कल्पक नेतृत्व

प्रवीण पाटील चिखलीकर

यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

युवा नेते, आमचे मार्गदर्शक, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस,

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास संस्था, आंचोली ता.नायगाव जि.नांदेड संचालित

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू प्राथमिक शाळा

ता.नायगाव, जि.नांदेड.

झरीना बेगम सय्यद अहमद (सहशिक्षिका)

शाहिन बेगम अब्दुल सलिम (मुख्याध्यापिका)